

Date: 2<sup>nd</sup> February, 2024

To,

BSE Limited National Stock Exchange of India Limited

The General Manager,
Department of Corporate Services,
P.J. Towers, Dalal Street,
Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor,
Plot No. C/1, G Block,
Bandra Kurla Complex,

Mumbai – 400 001

Bandra (East), Mumbai – 400 051

Scrip Code: 507552 Symbol: FOODSIN

Dear Sir/ Madam,

Sub.: Publication of unaudited financial results of quarter ended 31<sup>st</sup> December, 2023 in newspapers under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper publication of unaudited financial Results of Foods and Inns Limited for quarter ended December, 2023 as published in Free Press Journal (English – Mumbai Edition) and Navshakti (Marathi – Mumbai Edition) on 2<sup>nd</sup> February, 2024.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For FOODS AND INNS LIMITED

AMEYA MASURKAR COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

(₹ in Lakhs)

# ABM KNOWLEDGEWARE LIM

(SEI CMMI V2.0 DEV Level 5 | SEI CMMI V2.0 SVC Level 3 | ISO 20000-1:2018 | ISO 9001:2015 | ISO 27001:2013 Compliant Software & Services Company)

Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 050. Tel:- 91 22 4290 9700, Fax - 91 22 4290 9701 CIN: L67190MH1993PLC113638, Email - egovernance@abmindia.com, Website - www.abmindia.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED

# FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023

		S	TANDALON	IE	CONSOLIDATED			
Sr. No.	Particulars	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	Quarter Ended	
		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited	
1	Total Income	1,962.39	6,024.57	1,853.68	2,226.97	6,919.52	2,343.72	
2	Net Profit/(Loss) for the period							
	(before tax and exceptional items)	318.33	1,120.29	400.62	284.45	1,204.45	578.92	
3	Net Profit/(Loss) for the period before tax							
	(after exceptional items)	318.33	1,120.29	400.62	284.45	1,204.45	578.92	
1	Net Profit/(Loss) for the period after tax							
	(after exceptional items)	258.11	903.71	318.82	234.97	959.48	437.47	
5	Total Comprehensive Income for the period							
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	258.11	903.71	318.82	234.97	959.53	430.46	
3	Equity Share Capital (Face value Rs 5/- each)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)							
3	Earnings per equity Share (of Rs. 5/- each)							
	(Not annualised)							
	(1) Basic (Rs.)	1.29	4.52	1.59	1.27	4.58	1.71	
	(2) Diluted (Rs.)	1.29	4.52	1.59	1.27	4.58	1.71	

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on January 31st, 2024.
- (2) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Statements of Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange's website at www.bseindia.com and also on Company's website at www.abmindia.com

Figures have been regrouped wherever necessary.

Place: MUMBAI Dated: January 31, 2024

remises").

Date: 02-02-2024

PUBLIC NOTICE

NOTICE is herby given to the public at large that an Agreement of Sale

lated 30th October 2023 ("Subject eement") was executed between Ritu Wadhwa Chakravarti and

Mr. Ananda Chakravarti ("the Seller' and Mr. Deepak Pramod Shah and Mrs. Savita Shah ("the Purchasers"), whereby the Seller had agreed to sell his Flat No. 10, 'C' Wing, Sujata

Co-operative Housing Society Limited, Manipada Road, Kalina, Santacruz East), Mumbai-400 098 ("Subject

For non-payment of full consideration, the Subject Agreement stands cancelled/revoked. The Subject Pre-

nises have not been transferred to

hhe Purchasers, and they are not entitled to claim any right, title or nterest of whatsoever nature in the

Subject Premises or any part thereof. Any person/s who choose to deal with the aforementioned purchasers,

shall be doing so at their own risk.

Akash Menon, Advocates 205, Hari Chambers, 58/64, Shahid

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given to the Public at large that my clients 1)

Smt. Sunita S. Pai, 2) Mrs Rashmee Seth 3) Mr Ajay S. Pai

owners of Flat no. B 1603, 16th

50/- each bearing numbers from

2501 to 2510 vide share certificate

no 251, dated 27-09-2014, have

agreed to sell the said flat and shares to MR PRAKASH

RAJARAM KADAM & MRS TRUPTI PRAKASH KADAM, on

the terms and condition and for the

consideration

particularly mentioned in the

Agreement for sale made between

The said flat and shares was

originally owned by my client Smt

Sunita S. Pai and her deceased

nusband Shri Satish Pai who died

abovenamed as his only heirs and

legal representatives under the law

of succession by which he wa

governed. Apart from my clients

abovenamed no one else has any

claim, right, title and interest in the

said flat and shares. However if

any other person/s, Banks

Financial Institutions claiming any

right as heirs, creditors or

assignees by way of sale,

mortgage, lease, gift or make any claim and has/have any objection

for sale of the said flat and shares

and benefits are hereby required

to inform in writing with evidence of

such claim to the undersigned at

201, 2nd floor, Satyam Apartment

CHS Ltd, D.M. Road, Bhandup

west. Mumbai-400078, within 15 days from the publication hereof,

claims and objections thereafter

waived/abandoned or null and

treated

MR. P.T. GOWDA ADVOCATE HIGH COURT

be

PLACE:- Mumbai

Date:- 02-02-2024

on 15/12/2013 at Mumbai, leaving my clients

ntestate

shall

void.

Lords Co.op Housing Society Ltd, & 10 shares of Rs.

Bhagat Singh Marg, Fort, Mumbai-400001

For ABM Knowledgeware Limited (Prakash B. Rane) Managing Director

1

**TATA** 

**TATA STEEL LIMITED** Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India

Tel.: +91 22 6665 8282 ● Email: cosec@tatasteel.com ● Website: www.tatasteel.com Corporate Identity Number: L27100MH1907PLC000260

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and

Rule 10(1) of The Companies (Management and Administration) Rules, 2014 that interest on unsecured, redeemable, rated, Non-Convertible Debentures issued on Private Placement basis

**TATA STEEL** 

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** 

FOR THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

**EPIC ENERGY LIMITED** 

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C,

Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz,

Tel.: +91-22-8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

Quarter

Ended

31.12.2023

(Unaudited)

47.47

0.21

0.21

1.18

1.18

721.15

0.02

0.02

**Interest Payment** 

Friday, March 1, 2024

and listed on Wholesale Debt Market Segment of BSE Limited is due as under

**Non-Convertible Debentures** 

('NCDs')

9.8359% NCDs allotted on March 1,

2019 aggregating to ₹ 4,315 crore

(ISIN: INE081A08223)

**Particulars** 

Net Profit (+)/Loss (-) for the period before tax

(after Exceptional and /or Extraordinary items)

(after Exceptional and /or Extraordinary items)

[comprising Profit/(Loss) for the period (after tax) and

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

www.bseindia.com and on the Company's website i.e. www.epicenergy.in

in the Audited Balance sheet of previous year)

Total Comprehensive Income for the period

Other Comprehensive Income (after tax)]

Earnings Per equity Share (of ₹ 10 each)

(for continuing and discontinued operations)

Equity Share capital

(1) Total Income from operations (net)

Net Profit (+)/Loss (-) for the period

Leader in providing E-Governance Solution

Sr.

No

February 1, 2024

Mumbai

(3)

PUBLIC NOTICE SMT. MOHINI KANAYALAL PURSNANI, a member of Golden Peak C. H. S. Ltd., having addres at Plot No. 316 B. Dr. Ambedka Road, Khar (West), Mumbai - 400 052, and holding Flat No.13 on the 4th Floor of the building of the Society, expired on 27/10/2012 Hei spouse, MR. KANAYALAL PURSNANI predeceased her or

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the Society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the Society. A copy of the registered bye laws of the Society is available fo nspection by the claimants biectors, in the office of the Societ with the Secretary of the Society etween 10.00 AM. to 6.00 PM. fror the date of publication of the notic ill the date of expiry of its period. For Golden Peak C. H. S. Ltd.,

Sd/-(Hon. Secretary) Place: Mumbai Date:02.02.2024

**Record Date for** 

**Payment of Interest** 

Wednesday.

February 14, 2024

**Tata Steel Limited** 

Sd/-

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary &

Chief Legal Officer

(Corporate & Compliance)

Nine Months

Ended

31.12.2023

(Unaudited)

156.55

8.74

8.74

11.61

11.61

721.15

0.16

0.16

for EPIC ENERGY LIMITED

(₹ In Lakhs)

Quarter

Ended

31.12.2022

(Unaudited)

28.66

(5.22)

(5.22)

(4.08)

(4.08)

721.15

(0.06)

(0.06)

Director

# **KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED**

Regd. Office: Oriental House, 7 Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com Phone: (+91-22) 22042396/ 22851737 Fax: (+91-22) 22876162. CIN: L45203MH2008PLC178061

**Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results** for the Quarter and Nine months ended 31st December, 2023

			Standalon	е	Consolidated			
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022	Quarter ended 31/12/2023	Nine Months ended 31/12/2023	Quarter ended 31/12/2022	
1	Total Income from Operations (net)	788.45	2,225.27	843.62	810.80	2,308.00	901.00	
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)	
ਁ	and/or Extraordinary items)	67.50	100.04	117.66	(907.91)	(4,142.53)	(307.47)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44.82	55.11	88.86	(930.59)	(4,187.46)	(336.27)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other							
	Comprehensive Income (after tax)]	44.28	53.47	89.65	(930.16)	(4,186.18)	(335.10)	
6 7 8	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share) Other Equity Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹ )	546.32	546.32 8,355.61	546.32	546.32	546.32 (9,194.71)	546.32	
	Basic & Diluted	0.41	0.50	0.81	(8.52)	(38.32)	(3.08)	

#### Notes:

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 01st February, 2024
- 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2023 filed with BSE Ltd under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com.

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. Harsh R Kilachand **Executive Chairman** 

DIN: 00294835

Place: - Mumbai Date:- 01/02/2024

# nuvama

# **NUVAMA WEALTH MANAGEMENT LIMITED**

CIN: U67110MH1993PLC344634

Regd. Office - 801- 804, Wing A, Building No. 3, Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400 051 Tel: (91-22) 6620 3030 E-mail: <a href="mailto:secretarial@nuvama.com">secretarial@nuvama.com</a> Website: nuvama.com

#### NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to Section 110 read with Section 108 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, read with the Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, General Circular No. 14/2020 dated April~8, 2020, No.~17/2020~dated~April~13, 2020~read~with~other~relevant~circulars, including~General~Circular~No.~09/2023~dated~September~april~2020~dated~A25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and subject to other applicable Laws, Rules and Regulations, if any, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), the approval of Members of Nuvama Wealth Management Limited is being sought by means of postal ballot only by way of remote e-voting process ("remote e-voting") for Special Businesses, as set out in the Postal Ballot Notice dated Friday, January 26, 2024 along with Explanatory Statement ("the Notice").

The Company has completed dispatch of Notice through email on Thursday, February 1, 2024 to those Members whose email addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company or depository(ies) / depository participant(s) and whose name appear in the Register of Members / List of Beneficial Owners of the Company provided by the Depositories as on Monday, January 29, 2024 (i.e. the "Cut-off Date").

Physical copies of this Notice along with postal ballot forms and pre-paid business reply envelopes are not sent to Members. The ommunication of the assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system.

The remote e-voting facility will be available during the following period

Commencement of remote e-voting: From 9.00 a.m. (IST) on Friday, February 2, 2024.

End of remote e-voting: Up to 5.00 p.m. (IST) on Saturday, March 2, 2024

The remote e-voting module shall be disabled by Link Intime India Private Limited ("Link Intime") for voting thereafter and the voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a Resolutions is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again

The Company has engaged the services of Link Intime as the agency to provide remote e-voting facility.

The documents referred to in Notice are available for inspection and Members seeking inspection can send an email to Secretarial@nuvama.com.

The Notice along with instruction for remote e-voting is available on the website of the Company i.e. nuvama.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com\_and www.nseindia.com, respectively, and also on the website of Link Intime (agency for providing the remote e-voting facility during Postal Ballot) i.e. https://instavote.linkintime.co.in

Members are requested to intimate changes, if any, pertaining to their name, postal address, email address, telephone/mobile numbers, Permanent Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc.

For shares held in electronic form: to their Depository Participants (DPs)

For shares held in physical form: to the Company/RTA with details such as Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to **Secretarial@nuvama.com** / <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

The Board of Directors of the Company has appointed CS Mahesh Darji or failing him CS Nilesh Shah or failing him CS Hetal Shah of M/s. Nilesh Shah and Associates, a Practicing Company Secretary firm, Mumbai to Scrutinize the remote e-voting process in a fair & transparent manner.

The results of the postal ballot/remote e-voting shall be declared either by the Chairman and or any person authorized by him/them on or before Tuesday, March 5, 2024, and the same, along with the Scrutinizer's Report, will be placed on the website of the Company i.e., nuvama.com and on the website of the RTA i.e. <a href="https://instavote.linkintime.co.in">https://instavote.linkintime.co.in</a>. The results shall simultaneously be communicated to the

In the case of queries/grievances relating to remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on O22 - 4918 6000 or contract Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - evoting, Link Intime India Pvt. Ltd, Address: C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083, e-mail id: <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a>, Tel: 022–4918 6270.

> For Nuvama Wealth Management Limited (formerly known as Edelweiss Securities Limited)

sd/-Sneha Patwardhan **Company Secretary** ACS: 23266

Mumbai, February 1, 2024

31.01.2024

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finacial Results filed with

the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e.

CIN:L26100MH1962PLC012406 Regd.Office: 9, Wallace Street, Fort, Mumbai-400001. Tel. No. (022) 22070273, 22015269 E-mail: investors@fgpltd.in Website: www.fgpltd.in Extract of Unaudited Financial Results For the Quarter and Nine Months ended on December 31, 2023

**FGP LIMITED** 

Navi Mumbai

(ii) Diluted

					₹ in Lakhs	except EPS
Sr.		Quarte	r Ended	Year to date F	Year Ended	
No.	Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023		31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	26.47	13.58	76.78	29.26	25.83
2	Net Profit / (Loss) for the period (before					
	tax, exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after exceptional and extraordinary items)	10.50	(7.74)	21.17	(35.13)	(61.78)
4	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after exceptional and extraordinary items)	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(80.04)
5	Total Comprehensive Income for the					
	period [Comprising Profit / (Loss) for the					
	period (after tax) and Comprehensive					
	Income (after tax)	7.86	(9.41)	15.23	(36.80)	(79.81)
6	Paid -up Equity Share Capital	1189.51	1189.51	1189.51	1189.51	1189.51
7	Reserves(excluding Revalution Reserve)					
	as shown in the Balance Sheet					(877.91)
8	Earnings Per Share (of ₹10/- each)					
	(for continuing and discontinued operations)					
	Basic:	0.07	(0.08)	0.13	(0.31)	(0.67)
	Diluted:	0.07	(0.08)	0.13	(0.31)	(0.67)

Notes:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 01, 2024. The Statutory Auditors of the Company have conducted a 'Limited Review' of the results for the quarter and Nine months ended December 31, 2023.
- The Company operates in only one reportable business segment i.e., Business Centre. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and

on the Company's website on www.fgpltd.in. On Behalf of the Board of Directors For FGP Limited



#### **FOODS AND INNS LIMITED** CIN: L55200MH1967PLC013837

Regd. Office: Udyog Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038 Phone No.: +91-22-22613102; E-mail: writetous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakhs except EPS)

	Sr.	Particulars		Standalone				Consolidated						
	No.		Quarter ended		Nine Mon	Nine Months ended Year ended		Quarter ended			Nine Mon	ths ended	Year ended	
			31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023
			Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	1	Total Income From Operations (Net)	14,618.43	23,088.74	19,763.18	66,260.54	65,447.22	98,404.61	15,153.32	23,689.42	20,130.47	67,896.20	66,784.49	1,00,151.62
	- 1	Net Profit/ (Loss) from Ordinary Activites before tax	514.08	1,869.53	986.66	4,420.34	3,704.44	5,894.13	523.57	1,883.22	996.33	4,443.48	3,759.93	5,983.58
		Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	373.20	1,344.71	1,135.04	3,156.54	3,242.87	4,723.72	374.89	1,344.83	1,125.36	3,149.48	3,205.99	4,740.96
	- 1	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38
	5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)												
		Basic	0.70	2.51	2.25	5.95	6.44	9.27	0.70	2.51	2.24	5.94	6.37	9.31
		Diluted	0.60	2.07	2.02	5.12	5.76	8.41	0.60	2.07	2.00	5.11	5.70	8.33
1	Moto		•											

- The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Months ended December 31, 2023, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www. bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com)
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31, 2024.

By order of the Board For FOODS AND INNS LIMITED Bhupendra Dalal Chairman

DIN:00061492

Place: Mumbai

H.N.Singh Rajpoot Place :Mumbai Chairmar Date : February 01,2024 DIN:00080836

Date : January 31, 2024

nomination Her son Shri Harishchandra Mahade Andhari has applied for membershi claiming as authorized legal heir wit

consent/authority of other legal heirs. The Society above named invites clair or objections from all/ any person/s, heir or other claimants to transfer the share nterest of the deceased members unt bove named applicant within a period 15 days from publication of this Notice. If claims with documentary evidence a not received within prescribed period, the society shall initiate the proceedings t admit said Applicant to membership in the

nanners provided in byelaws of Society For and on behalf Parijat Rehab No. 2 C.H.S Ltd Sd/- Hon. Secretar

हॉकिन्स Hawkins कुकर्स

लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः मेकर टॉवर एफ 101 कफ परेड, मुंबई ४००००५. कॉपॉरेट आयडेन्टिटी नंबर: L28997MH1959PLC011304 क्रोन: 022-2218 6607. फॅक्स: 022-2218 1190

ई-मेल: cosec@hawkinscookers.com वेबसाईट: www.hawkinscookers.com

समभाग प्रमाणपत्र हरविले आहे याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्याँ फोलिओ क्रमांक V000637 मधील एकण धारण केलेल्या 100 समभागांची कंपनीची मूळ समभाग प्रमाणवत्रे क्रमांक ५६९३ 6८३८ आणि 9870 ज्याचे अनुक्रमे समभाग क्रमांक 626076 ते 626100, 664076 ते 664125 आणि 765476 ते 765500 असून, दावा करणार श्रीमती यश कुमार ते हरवले असल्याची केली आहे. सदर समभाग दिवंगत कुमार यांनी धारण होते. सदर दावा करणार यांनी एकुण ४०० समभागांचा दावा केला आहे. प्रमाणवत्रांच्य हरवलेल्या बाबतीत कोणाही व्यक्तीचा(व्यक्तींचा) कोणताही दावा(वे) असल्यास, त्यांनी ही सूवना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांचे आत खालील स्वाक्षरी करणार यांचेकडे वरील संपर्काच्या तपशीलानुसार दिलेल्या पत्यावर सदर दावा(वे) दाखल करावेत. ञ्यानंतर कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही आणि कंपनी वरील

करिता हॉकिन्स कूकर्स लिमिटेड ्रब्रह्मानंद्र पाणी कंपनी सेक्रेटरी

१ फेब्रुवारी २०२४

दाव्याची योग्य प्रक्रिया पूर्ण करेल.

### जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका क्र. ए ३०३ आणि ए ३०४, तिसरा मजला, पेरिविनकल बिल्डींग नंबर १ को- ऑप. सहकारी सोसायटी लि., बेवेर्ली पार्क, सिने मॅक्सजवळ, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे, ह्या सदनिका श्री अली युनुस मोहम्मद अहमद आणि पत्नी श्रीमती आलीया अली युनुस मोहम्मद यांचे नावे आहेत. श्रीमती आलीया अली युनुस मोहम्मद ही दिनांक २१/१०/२०२२ रोजी निसंतान मयत झाली आहे. तिच्या मृत्यु नंतर सहमालक पती श्री अली युनुस मोहम्मद अहमद यांनी वरील आपल्या नावे सोसायटीकडे अर्ज केला आहे. तरी सदर सदनिकावर कोणाही व्यक्तींचा किंवा कोणाही वारसांचे कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार. हितसंबंध. दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हरकत असल्यास त्यानी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या ३, सुपार्श्व दर्शन, वेंकटेश पार्क, फाटक रोड, भाईंदर प., ठाणे-४०१ १०१ अथवा पेरिविनकल बिल्डींग नंबर १ सोसायटी ऑफिस या पत्त्यावर लेखी पराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

वकील केनेट आर. गऱ्या

सही/-



दि क्णबी सहकारी बँक लि., मुंबई कुणबी ज्ञाती गृह, ३रा मजला, सेंट झेवियर स्ट्रीट, परेल, मुंबई-४०० ०१२, दुरध्वनीः ०२२-२४१४ ८८७५

कब्जा सूचना

(नियम ८(१) अन्वये) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **दि कुणबी सहकारी बँक लि., मुंबई** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी . इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर ॲक्ट) अन्वये आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १३.०६.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून मिळकतीचे मालक आणि कर्जदार **श्री. परेश सीताराम सोलंकी प्रोप** ऑफ मे. सीताराम टूर्स आणि ट्रॅव्हल्स अँड गॅरंटर्स (१) श्री. हेमांशु परेश सोळंकी, (२) सौ. वर्षा **शशिकांत मेंडन** यांस सदर ॲक्टच्या अन्वये सूचनेतील नमूद रक्कम रु. ४४,०९,८०५/- **(रुपये** चवेचाळीस लाख नऊ हजार आठशे पाच मात्र) ची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून दिवसांत करण्यास सांगितले होते

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने. त्याला/तिला/त्यांना आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी दि कणबी सहकारी बँक लि. चे प्राधिकत अधिकारी या नात्याने येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ह्या

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीर्श कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा दि कुणबी सहकारी बँक लि., मुंबई यांच्या रक्कम **रु. ४४,०९,८०५/- (रुपये चवेचाळीस लाख नऊ हजा**र **आठशे पाच मात्र)** अधिक सांपार्श्विक दराने ३०.०१.२०२४ पासून त्यावरील पुढील व्याज एकत्रित सह बँकेला देयाच्या भरणाच्या अंतिम तारखेपर्यंत आनुषांगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. च्या भाराधीन राहील स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र. १०२, (बिल्ट अप क्षेत्र १०३० चौ. फूट आणि ओपन टेरेस क्षेत्र ६३० चौ. फू.), १ ला मजला विश्वकर्मा को-ऑप. हौ. सोसा. प्लॉट क्र. ११४, रोड क्र. आरएससी-३७, गोराई-२, म्हाडा लेआऊट, बोरिवली (प), मुंबई-४०० ०९१ धारक स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग

दिनांक : ०१.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी दि कुणबी सहकारी बँक लि., मुंबई करिता ठिकाण : मुंबई

**ZONE-VII-NASHIK** 

एफ-१८, पहिला मजला, युटिलीटी सेंटर, राजीव गांधी भवनसमोर, शरणपुर रोड, नाशिक-४२२००२

फोन नं. (०२५३) २३१०३२४/२५७९२५९

ताबा नोटीस सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोसेमेंट) नियम २००२ च्या नियम ८ (१) नुसार

सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ (२००२ चा ५४) कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम

नियम ३ सत् पाया प्राता आयक्षात्राचा पायर करून विश्वयूत्त ३८८८ २८५८ ८८५। १२००२ नुसार दि. ०१/०५/२०२३ ला मागणी सूचना केली होती. क**जंदार के. प्रियं कल्याणी** रविंद्र, श्री. शिंदे रविंद्र विलास व इतर यांना नोटीसमध्ये नमूद केलेली कर्जाची रक्कम रू.

३५,३३,६८४/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख तेहतीस हजार सहाशे चोऱ्याऐंशी फक्त) दि. ०२.०५.२०२३ **पर्यंत व्याज आणि अनुषंगिक शुल्क** असल्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांचे आत भरण्यास सांगितले होते. कर्जुदार/जामिनदार/गहाणदार हे वरील रक्कम परतफेड क्रूप्यास् असमर्थ ठरल्याने

कर्जदार /जामिनदार /गहाणदार आणि तमाम जनतेला सदरच्या नोटीसीदारे सचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम १३ च्या उपकलम (४) नियम ८

सह वाचता सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार खालील नमूद मालमत्तेचा

कर्जदार/जामिनदार/गहाणदार आणि तमाम जनतेला सूचित करणेत येते की, खालील

मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील थकीत रक्कम रू

३५,३३,६८४/- (अक्षरी रुपये पस्तीस लाख तेहतीस हजार सहाशे चोऱ्याऐंशी फक्त) दि.

०२.०५.२०२३ रोजी आणि त्यावरील व्याजासह सारस्वत को-ऑप बॅक लि.. नाशिक यांना

कर्जदार/जामिनदार/गहाणदार यांचे कायद्याचे कलम १३ चे उपकलम (८) कडे लक्ष वेधण्यात

येत आहे, उपलब्ध कालावधीत त्यांनी गहाण मालमत्ता म्हणजे तारण मालमत्ता सोडवून

– स्थावर मालमत्तेचे वर्णन –

बुंगलो नं.६, तळ्मजला+पहिला मजला, कार्पेट क्षेत्र मोजमापीत ९२.८६९ स्के.मी. म्हणजेच

बिल्टअप क्षेत्र मोजमापीत ११६.०८६ स्क्रे.मी. प्लॉट क्षेत्र मोजमापीत १९२.१० स्क्रे.मी.

सुमनचंद्र टाऊन अपार्टमेंट, प्लॉट नं. ३५-४६, स.न.२८९/१ए/१/१ए सीटीएस नं. ५७२९,

अधिकृत अधिकारी

सारस्वत को-ऑप बँक लि.

कलम १३(४) अन्वये सिक्यूरिटायझेशन ॲण्ड

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड

एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२

Hybrid HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED
CIN No. 199999MH1986PLC041277

Regd. Office: 104, 1st Floor, Sterling Centre, Opp. Divine Child High School, Andheri – Kurla Road, Andheri (East), Mumbai – 400 093

Extract of the Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December 2023

Ended 31/12/2023

56.43

30.26

30.26

30.26

1.19

31.45

(1.126.34)

0.10

0.10

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2023 are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com)

By order of the Board

1,471,81 1,471,81

Standalo

Ended

31/12/2022

48.73

24.04

40.00

(15.96

(15.96)

0.47

(15.49)

(1,169.31)

(0.05)

line Months

Ended 31/12/2023

122.68

41.68

41.68

41.68

2.33

44.01

(1,126.34)

0.14

annualised)|annualised)|annualised)|annualised)|annualised)|annualised)

Quarter

31/12/2023

108.5

35.95

35.95

4.00

31.95

11.67

43.62

809 08

0.11

1,471,81 1,471,81

By order of the Board For HYBRID FINANCIAL SERVICES LIMITED

पाथर्डी गाव, ता. व जि. नाशिक-४२२०१० येथील स्थावर मालमत्तेचा सर्व भाग

**Particulars** 

Total income from Operations and Others
 Net Profit for the Period before Exceptional Item and Ta

Net Profit / (Loss) for the Period after Exceptional Item and before Tax

Other Comprehensive Income (OCI)
Remeasurement of Gains / (Losses) for the period

8) Total Comprehensive Profit / (Loss) for the period [comprising Profit / (Loss) for the period (after tax)

period (after tax) ]
Paid up Equity Share Capital of Rs. 5 each

Reserves excluding Revaluation Reserves as per the Audited Balance Sheet

Net Profit / (Loss) for the Period after Tax

on Non Current Investments

ज्याअर्थी खालील सही करणार **सारस्वत को-ऑप बँक लि.** चे अधिकत अधिकारी यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(शेड्युल्ड बँक)

Saraswat

ताबा ३० जानेवारी २०२४ रोजी घेतला आहे.

बांधील राहतील.

दिनांक : ३०.०१.२०२४

(टिप : स्वैर भाषांतर, तफावत असल्यास मूळ इंग्रजी ग्राह्म)

3) Exceptional Item

5) Tax Expense

11) Earnings per share

(a) Bas

(b) Diluted

ठिकाण : नाशिक

Bank



दिनांक : ३०.०१.२०२४

ांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

मुंबई नॉर्थ झोनल कार्यालय मंगल इमारत, प्लॉट क्र. ६३२, गांधी नगर वांद्रे (पू), मुंबई ४०० ०५१. दूर क्र.: ०२२-२६४०००३८ ईमेल: legal\_msr@mahabank.co.in

मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

त्तर: जोडलेली मिळकत**, दक्षिण:** विनय नगर रोड.

बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

सांकेतिक कब्जाची सूचना

डी.एन. नगर, वर्सोवा शाखा, तळमजला

दकान क्र. १. लोटस लिंक स्केअर बिल्डिंग.

इंडियन ऑईल समोर, न्यु लिंक रोड, डी.एन. रोड,

डी.एन. नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०० ०५३.

कब्जा सूचना (जंगम/स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार, बँक ऑफ बडोदा चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड

रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२

आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये पाप

अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये दिनांक १५.०२.२०२१ रोजी एक मागर्ण

सूचना जारी करून १) कु. फाल्गुनी सतिश व्यास (कर्जदार), २) सौ. लता सतिश व्यास (सह-

अर्जदार), ३) श्री. सतिश केशव व्यास (हमीदार) यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम रु.

२२.९६.९३०.१९ (रूपये बावीस लाख शह्याण्णव हजार नऊशे तीस आणि एकोणीस पैसे मात्र) दि.

**१४.०२.२०२१ रोजीस** ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि हमीदार आणि

सर्वसामान्य जनतेला सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा

सदर ॲक्टच्या कलम ९३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये

वेशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू

नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा १) कु. फाल्गुनी सतिश व्यास (कर्जदार), २) सी. लता सतिश व्यास (सह-अर्जदार), ३) श्री. सतिश केशव व्यास (हमीदार) यांच्या बँक ऑफ

नडोदाकरिता सूचनेत नमूद रक्कम रु. २२,९६,९३०.**१९ (रूपये बावीस लाख शह्याण्णव हजार नऊशे तीस** 

**आणि एकोणीस पैसे मात्र) दि. १४.०२.२०२१ रोजीस** च्या भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या

. वेमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार

जंगम/स्थावर मिळकतीचे वर्णन:

फ्लॅट क्र. बी/७०२, ७वा मजला, पुजा पार्क, ए, बी ॲण्डी बी१ सीएचएसएल., प्लेझंट पार्क समोर, सर्व्हे क्र

१०१, हिस्सा क्र. ३, गाव घोडबंदर, मिरा भाईंदर रोड लगत, मिरा रोड पूर्व, ठाणे-४०११०७, मोजमापित

३९० चौ.फूट (चटई क्षेत्र). सुपर बिल्टअप क्षेत्र ६०५ चौ.फूट, **पूर्वः** पाणी कालवा, **पश्चिमः** विनय नगर रोड,

यांना/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून घेतला.

(स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८(१) पहा) ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई नॉर्थ झोन, मुंबई ४०००५१ चे** प्राधिकृत अधिकार्र न्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८ सहवाचता कला १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक **१९.१०.२०२३** रोजी मागणी सूचना जारी करू कर्जदार श्री. शाहिद हसैन शेख. श्रीम. नझ्मा शाहिद शेख (कर्जदार) श्रीम. लिलावती रामनरेश दर् (हमीदार) यांना सदर सूचनेमध्ये नमूद केलेली एकूण रक्कम म्हणजेच

अ.	खाते क्र.	मंजुर	प्रॉडक्ट	मूळ मंजुरीची	थकीत रक्कम
क्र.		रक्कम	तपशील	तारीख	
٧.	६०२६०७८७०१४	90.00	हाऊसिंग	२३.०८.२०१६	रु. २१,५५,२७९/ <i>-</i>
٦.	६०२८८४४०४२४	4.00	टॉप अप कर्ज	१४.०७.२०१७	रु. ५,४९,६०१/-
n.	६०३०३४९८९०३	8.40	टॉप अप कर्ज	२७.०२.२०१८	रु. ४,५७,२३१/-
٧.	६०३४६३९४१९७	१०.००	एमएसएमई कर्ज	१५.११.२०१९	रु. १०,९५,०६२/-
ч.	६०३८२७९१६९०	१.९६	जीईसीएल कर्ज	१२.०३.२०२१	रु. २,४४,३७३/−
			एकूण		रु. ४५,०१,५४६/-

ें त्यासह बँकेने तम्हाला मंजर केलेल्या सविधांकरिता बँकेला तमच्याटारे देय पढील व्याज आणि खर ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी सांगितले होते. कर्जदारांनी सदरहूँ रेक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जेदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वो सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर . ॲक्टच्या कलम १३ चे उप कलम ४ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वरं

**३० जानेवारी, २०२४** रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. वेशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की. त्यांनी सदरह मिळकतीच्य देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा रक्कम रु ४५,०१,५४६/- (रु. पंचेचाळीस लाख एक हजार पाचशे सेहेचाळीस मात्र) सह प्रदान आणि/किंव वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि खर्च आणि परिव्यय/अन्य प्रभाराकरिता बँक ऑप महाराष्ट्र च्या प्रभाराच्या अधीन राहील

तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांच लक्ष वेधण्यात येत आहे.

बँकेकडे गहाण असलेल्या आणि बँकेने कब्जा घेतलेल्या मिळकत/तींचा तपशील पुढीलप्रमाणे: स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. ११, १ला मजला, मोनालिसा पॅलेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्लॉट क्र. ७२, सेक्टर ५ कोपरखैरणे नवी मुंबई, ठाणे – ४०० ७०६. सीमाबद्धता: उत्तरेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ७१ आणि ७४ द्वारे पूर्वेला किंवा त्यादिशेने : १५ मी. रुंद रस्त्याद्वारे, पश्चिमेला किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ७३/टी आणि आर पार्किंग क्षिणेला किंवा त्यादिशेने : ९ मी. रुंद रस्त्याद्वारे

ठिकाण : मुंबई

Consolidated

Quarter

31/12/2022

88.56

31.9

40.00

(8.09

(13.84

(138.73)

(152.57

949 28

(0.05)

(0.05)

5.75

दिनेश के. परमा प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई नॉर्थ झोन

Ended

31/12/2023

314.91

109.84

109.84

4.00

105.84

638.79

744.63

809 08

0.36

### जाहिर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे कोपरी, तालुका: वसई, जिल्हा: पालघर येथे असलेल्या अकषिक जमिनीच्य नावाची तपासणी केली आहे. येथिल जुना सर्वे नं. १३, नविन सर्वे नं. १२१, हिस्सा नं. ४५, क्षेत्र ३०० चौ.मी., आकारणी रू. ३०.०० पैसे, जुना सर्वे नं. १३, निवन सर्वे नं. १२१, हिस्सा ३६, क्षेत्र १२१४.०० चौ.मी. आकारणी रू. १२२.०० पैसे, जुना सर्वे नं. १३, नविन सर्वे नं. १२१. हिस्सा नं. १६/अ, क्षेत्र १६१८.७६ चौ.मी., आकारणी रू. १६२.०० पैसे, जुना सर्वे नं. १३, नविन सर्वे नं. १२१, हिस्सा नं. ३७, क्षेत्र ६०७.०० चौ.मी., आकारणी रू. ६१.१४ पैसे, अश्या वर्णनाची जमीन मिळकत १) श्री. प्रदिप रमाकांत कोंडकर, २) श्री. महेश हरी पाटील, ३) श्री. हिरेन भूपेंद्र शहा, ४) श्री. स्शान महेश पाटील, ५) सौ. रेणुका अक्षय कोंडकर यांच्या नावे आहे.

तरी सदर मिळकतीवर कोणीही इसमाचा हक अधिकार किंवा हितसंबंध असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसाच्या आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणताही काहीही हक अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडन दिला जाईल असे समजण्यात येईल.

डॉ. महेंद्रकुमार मधुकर पाध्ये (B. A, LL.M, M.B.A, Ph.d, D. Litt) नोटरी व वकील, उच्च न्यायालय, मुंबई. ऑफीस : वी/१०५ ते १०८, साकाईदेवी अपार्टमेंट, साईनिधी हॉटेल समोर, रेल्वे ब्रीज समोर, विरार (पूर्व), तालुका: वसई, जिल्हा: पालघर, ४०१ ३०५.

सही/-

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

मुंबई नॉर्थ झोनल कार्यालय वांद्रे (पू), मुंबई ४०० ०५१. दूर क्र.: ०२२-२६४०००३८ ईमेल: legal\_msr@mahabank.co.in

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता) (नियम ८(१))

AX65/LEGAL/2023-24 दिनांक : ३०.०१.२०२४ ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई नॉर्थ झोन, मुंबई ४०००५१ चे** प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८ सहवाचता कलम १३(९२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १७.०५.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्रीम. मनिषा अतुल गेडाम उर्फ मनिषा पी गंगावणे (कर्जदार) श्री. अतुल गेडाम (सह-कर्जदार) यांना सदर सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. २१.५९.९६२/- (रु. एकवीस लाख एकोणसाठ हजार नऊशे बासष्ट्र मात्र) सह मंजर दराने त्यावरील पुढील व्याज, आनुषांगिक खर्च, परिव्यय आणि प्रभार

. त्यासह गृह कर्ज खाते क्रमांक ६०३१३०५५१०८ आणि टॉप अप कर्ज ६०३१३०५९०७७ करिता **देय पुढील व्याज आणि खर्च** ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चकती करण्यासाठी सांगितले होते.

कर्जदारांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये कसुर केलेली आहे, म्हणून कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचना देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह ॲक्टच्या कलम १३ उप कलम ४ सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स. २००२ च्या नियम : अन्वये **३० जानेवारी. २०२४** रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेल

विशेषत: कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार ह रक्कम रु. २१,५९,९६२/- (रु. एकवीस लाख एकोणसाठ हजार नऊशे बासष्ट मात्र) सह प्रदान आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि खर्च आणि परिव्यय/अन्य **प्रभारा**करिता **बँक ऑफ महाराष्ट्र** च्या प्रभाराच्या अधीन राहील.

. तारण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

बँकेकडे गहाण असलेल्या आणि बँकेने कब्जा घेतलेल्या मिळकत/तींचा तपशील पुढीलप्रमाणे: स्थावर मिळकतीचे वर्णन

**इमारत/मजला वर्णन :** फ्लॅट क्र. ६०६, ६व्या मजल्यावर, ए विंग, ओमकार कृपा बसंत बहार, प्लॉट क्र

०५, सेक्टर ११, गाव कामोठे, नवी मुंबई ४१०२०९

दिनेश के. परमार दिनांक :- ३०.०१.२०२४ प्राधिकृत अधिकारी आणि मुख्य व्यवस्थापक

ठिकाण : मुंबई बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई नॉर्थ झोन

# एफजीपी लिमिटेड

सीआयएन: एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२४०६ नों. कार्यालयः ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. द.क्र.: (०२२) २२०७०२७३, २२०१५२६९ ईमेल आयडीः investors@fgpltd.in; वेबसाईटः www.fgpltd.in

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महीन्यांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (ईपीएस सोड्न रु. लाखात)

અનુ.		सपलला	।तमाहा	संपलल्या तारखपंच	सपलल वष	
क्र.	तपशील	३१.१२.२०२३	38.88.8088	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
۶	प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	२६.४७	१३.५८	১৩. ३৩	२९.२६	२५.८३
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,					
	अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबीपूर्वी)	१०.५०	(७.७४)	२१.१७	(३५.१३)	(६१.७८)
3	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबीनंतर)	१०.५०	(৬.৬४)	२१.१७	(३५.१३)	(६१.७८)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबीनंतर)	७.८६	(९.४१)	१५.२३	(34.60)	(४०.०४)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि					
	सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	७.८६	(९.४१)	१५.२३	(३६.८०)	(७९.८१)
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल	११८९.५१	११८९.५१	११८९.५१	११८९.५१	११८९.५१
b	ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित					
	राखीव वगळून)					(८७७.९१)
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)					
	(अखंडीत आणि खंडित कामकाजासाठी)					
	मूलभूत:	0.09	(٥.٥८)	٥.१३	(0.38)	(০.६७)
	सौम्यिकृत:	0.06	(٥.٥८)	٥.१३	(0.38)	(০.६७)

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ०१ फेब्रुवारी, २०२४

- वरील निष्कर्षांना ०१ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे कंपनीचे कामकाज फक्त एकाच अहवालयोग्य व्यवसाय विभागात म्हणजेच 'बिझनेस सेंटर' मध्ये चालते.
- वरील माहीती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.fgpltd.in वर उपलब्ध आहे.

पंचालक मंडळाच्यावतीन एफजीपी लिमिटेडमाठी एच. एन. सिंग राजपूत

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड एसईआय सीएमएमआय व्ही२.० डीईव्ही लेव्हल ५/एसईआय सीएमएमआय व्ही२.० एसव्हीसी लेव्हल ३/आयएसओ २००००-१:२०१८/



डीआयएन: ०००८०८३६

आयएसओ ९००१:२०१५/आयएसओ २७००१:२०१३ अनुपालित सॉफ्टवेअर व सर्व्हिसेस कंपनी) नों. कार्यालयः एबीएम हाऊस, प्लॉट क्र. २६८, लिंकिंग रोड, बांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. दूर.: ९१ २२ ४२९० ९७००. फॅक्सः ९१ २२ ४२९० ९७०१ सीआयएनः एल६७१९०एमएच१९९३पीएलसी११३६३८, ईमेलः <u>egovernance@abmindia.com</u>, वेबसाईटः <u>www.abmindia.com</u>

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही साठी अलेखापरिक्षित अलिप्त आणि

एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

							(रु लाखांत)			
अ.	तपशील		अलिप्त		एकत्रित					
क्र.		संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली			
1		तिमाही	९ महिने	तिमाही	तिमाही	९ महिने	तिमाही			
1		३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२			
1		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)			
१	एकूण उत्पन्न	१,९६२.३९	६,०२४.५७	१,८५३.६८	२,२२६.९७	६,९१९.५२	२,३४३.७२			
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर									
1	आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	३१८.३३	१,१२०.२९	४००.६२	२८४.४५	१,२०४.४५	५७८.९२			
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)									
1	(अपवादात्मक बाबींनंतर)	३१८.३३	१,१२०.२९	४००.६२	२८४.४५	१,२०४.४५	५७८.९२			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)									
1	(अपवादात्मक बाबींनंतर)	२५८.११	९०३.७१	३१८.८२	२३४.९७	९५९.४८	४३७.४७			
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न									
1	(कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर)									
1	आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न									
1	(करोत्तर) धरून)	२५८.११	९०३.७१	३१८.८२	२३४.९७	९५९.५३	४३०.४६			
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/-									
1	प्रत्येकी)	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११	१,०००.११			
૭	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)									
6	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चे)									
1	(अवार्षिक)									
1	(१) मूलभूत (रु)	8.29		१.५९	१.२७		१.७१			
	(२) सौम्यिकृत (रु)	१.२९	४.५२	१.५९	१.२७	४.५८	१.७१			

(१) वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने ३१ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले.

(२) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् <u>www.bseindia.com</u> तसेच कंपनीची वेबसाईट <u>www.abmindia.com</u> वर उपलब्ध आहे. (३) आवश्यकतेनुसार आकडेवारीचे पुनर्गठन केलं आहे.

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड साठी (प्रकाश बी. राणे) व्यवस्थापकीय मंचालक

ठिकाणः मुंबई दिनांक : ३१ जानेवारी. २०२४

ई-गव्हर्नन्स समस्यांवरील उत्तरे देण्यांत अग्रणी



# **EPIC ENERGY LIMITED**

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C, Kopar Khairane. Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

#### **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THIRD QUARTER & NINE MONTHS ENDED 31<sup>ST</sup> DECEMBER, 2023

Place: Mumbai Date: 1st February 2024

				(₹ in Lakns)
	Particulars	Quarter Ended 31.12.2023	Nine Months Ended 31.12.2023	Quarter Ended 31.12.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	47.47	156.55	28.66
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	0.21	8.74	(5.22)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	0.21	8.74	(5.22)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	1.18	11.61	(4.08)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.18	11.61	(4.08)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)			
	(i) Basic	0.02	0.16	(0.06)
	(ii) Diluted	0.02	0.16	(0.06)

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the Company's website i.e. www.epicenergy.in

for EPIC ENERGY LIMITED

Sd/-

Foods & Inns

# FOODS AND INNS LIMITED

CIN: L55200MH1967PLC013837 Regd. Office: Udyog Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, 29 Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 038. Phone No.: +91-22-22613102; E-mail: writetous@foodsandinns.com; Website: www.foodsandinns.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

(₹ in Lakhs except EPS)

Sr.	Particulars		Standalone						Consolidated					
No.		G	Quarter ended			Nine Months ended Year ended		Quarter ended			Nine Months ended		Year ended	
		31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023	31-Dec-23	30-Sep-23	31-Dec-22	31-Dec-23	31-Dec-22	31-Mar-2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income From Operations (Net)	14,618.43	23,088.74	19,763.18	66,260.54	65,447.22	98,404.61	15,153.32	23,689.42	20,130.47	67,896.20	66,784.49	1,00,151.62	
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activites before tax	514.08	1,869.53	986.66	4,420.34	3,704.44	5,894.13	523.57	1,883.22	996.33	4,443.48	3,759.93	5,983.58	
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	373.20	1,344.71	1,135.04	3,156.54	3,242.87	4,723.72	374.89	1,344.83	1,125.36	3,149.48	3,205.99	4,740.96	
4	Equity Share Capital (Face value of ₹ 1/- each)	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38	537.02	535.97	503.38	537.02	503.38	509.38	
5	Earning per share (Face value of ₹ 1/- each)													
	Basic	0.70	2.51	2.25	5.95	6.44	9.27	0.70	2.51	2.24	5.94	6.37	9.31	
	Diluted	0.60	2.07	2.02	5.12	5.76	8.41	0.60	2.07	2.00	5.11	5.70	8.33	
NI 4														

The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Months ended December 31, 2023, Results were filed with Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly / Year ended Financial results are available on stock exchange websites (www. bseindia.com), (www.nseindia.com) and on Company's website (www.foodsandinns.com) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on January 31, 2024

By order of the Board For FOODS AND INNS LIMITED Bhupendra Dalal Chairman DIN:00061492

Navi Mumbai 31.01.2024

Place: Mumbai Date: January 31, 2024